

पदस्थापनेचे आदेश रद्द करणेबाबत...  
श्रीमती मधुमती सरदेसाई-राठोड,  
उप जिल्हाधिकारी.

महाराष्ट्र शासन  
महसूल व वन विभाग  
शासन आदेश क्र. टिआरएफ-०२२४/प्र.क्र.२८/ई-२  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक: १५ फेब्रुवारी, २०२४

- संदर्भ:- १) महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५  
२) सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना क्र.एसआरव्ही-२०२१/प्र.क्र.४९/कार्या-१२, दि.१४.०७.२०२१  
३) भारत निवडणूक आयोगाचे क्रं. ४३७/६/१/INST/ECI/FUNCT/MCC/२०२३ दि.२१.१२.२०२३ रोजीचे पत्र.  
४) शासन आदेश, महसूल व वन विभाग, क्र.टिआरएफ-०१२४/प्र.क्र.१२/ई-२, दि.३१.०१.२०२४  
५) मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई यांचे मूळ अर्ज क्र.१९५/२०२४ मधील दि.१३.०२.२०२४ रोजीचे आदेश.

शासन आदेश:-

श्रीमती मधुमती सरदेसाई-राठोड, उप जिल्हाधिकारी या उप संचालक, पर्यटन संचालनालय, नाशिक या पदावर कार्यरत होत्या. संदर्भाधीन क्र.४ येथील आदेशान्वये श्रीमती मधुमती सरदेसाई-राठोड, उप जिल्हाधिकारी यांना उप जिल्हाधिकारी (भूसंपादन क्र.१), धुळे या पदावर पदस्थापना देण्यात आली आहे. श्रीमती मधुमती सरदेसाई-राठोड या सदर पदावर रुजू झालेल्या नाहीत. श्रीमती मधुमती सरदेसाई-राठोड यांनी मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे मूळ अर्ज क्र.१९५/२०२४ दाखल केला असून मा. न्यायाधिकरणाने दि.१३.०२.२०२४ रोजीच्या आदेशान्वये श्रीमती मधुमती सरदेसाई-राठोड, उप जिल्हाधिकारी यांच्या उप जिल्हाधिकारी (भूसंपादन क्र.१), धुळे या पदावरील पदस्थापनेच्या आदेशास स्थगिती दिली आहे.

२. सबब, श्रीमती मधुमती सरदेसाई-राठोड यांचे संदर्भाधीन क्र.४ येथील पदस्थापनेचे आदेश या आदेशाद्वारे रद्द करण्यात येत आहेत. श्रीमती मधुमती सरदेसाई-राठोड, उप जिल्हाधिकारी या उप संचालक, पर्यटन संचालनालय, नाशिक या पदावर कार्यरत राहतील. उप जिल्हाधिकारी (भूसंपादन क्र.१), धुळे या पदावर अन्य अधिका-यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.

३. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२४०२१५१८३९२१८११९ असा आहे. हे शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( संतोष वि. गावडे )  
शासनाचे उप सचिव

प्रति,

- अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य.
- प्रधान सचिव, पर्यटन विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- विभागीय आयुक्त, नाशिक.

प्रत,

- मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- मा. उप मुख्यमंत्री (गृह) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- मा. उप मुख्यमंत्री (वित्त) यांचे उप सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- मा. मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- संबंधित जिल्हाधिकारी.
- प्रधान महालेखापाल-१/२ (लेखा व अनुज्ञेयता)/ (लेखा परीक्षा), मुंबई/ नागपूर.
- संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी.
- संबंधित अधिदान व लेखा अधिकारी.
- संबंधित आहरण व संवितरण अधिकारी.
- संबंधित उप जिल्हाधिकारी (संबंधित विभागीय आयुक्त यांचेमार्फत).
- उप सचिव (ई-२) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- निवडनस्ती (ई-२).